

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक : अंनियो १००८/१८ /सेवा- ४
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी २००८

वाचा : - शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अंनियो १००७/१८/सेवा -४, दि. ७ जुलै २००७

निर्णय


शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अंनियो १००७/१८/सेवा -४, दि. ७ जुलै २००७ अन्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्याचे अंशदान जमा करण्याकरीता लेखाशीर्ष नमूद करण्यात आले आहे. नवीन योजनेअतर्गत जमा झालेल्या अंशदानाच्या रकमांवर व्याज देण्याकरीता मागणी क्र. जी- ३, २०४९- व्याज प्रदाने या मुख्य लेखाशीर्षाखाली खालील प्रमाणे उप लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२०४९- व्याज प्रदाने	2049- INTEREST PAYMENTS
६०- इतर दायित्वांवरील व्याज	60-INTEREST ON OTHER OBLIGATIONS
१०१-ठेवीवरील व्याज	101-INTEREST ON DEPOSITS
(००) (०५)-शासकीय कर्मचाऱ्यांकरीता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (२०४९- २२४-६)	(00) (05)- DEFINDED CONTRIBUTION PENSION SCHEME FOR GOVERNMENT EMPLOYEES (2049-224-6)
४५- व्याज	45- INTEREST

२. सदर शासन निर्णय, वित्त विभाग, अर्थसंकल्प -१८ अनौपचारीक संदर्भ क्र. १९१/०८ दि. ११/०२/२००८ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. हे आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २००८०२११७१८४४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


उषा प्र. महाजन
शासनाचे उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल (लेखा व परीक्षा)-१ महाराष्ट्र, मुंबई
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल (लेखा व परीक्षा)-१ महाराष्ट्र, नागपूर
महालेखापाल (वाणिज्यिक लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई
संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई - ४०० ०२१
अधिदान लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
कार्यासन अधिकारी (प्रशासन -४/अर्थसंकल्प -७), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
निवड नस्ती (सेवा-४)